

**महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग**

क्रमांक: प्रवास-१००५/प्र.क्र.१७/सेवा-५,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- १९ जून २००६.

**पहा—**

- (१) शासन निर्णय, वित्त विभाग क्र:प्रवास-१०९८/प्र.क्र.७४/९८: सेवा-५, दिनांक ४ डिसेंबर, १९९९.  
(२) शासन शुद्धिपत्रक, वित्त विभाग क्र:प्रवास १०९८/प्र.क्र.७४/९८/ सेवा-५, दिनांक ७ डिसेंबर, १९९९.

**शासन निर्णय**

दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न काही काळ शासनाच्या विचाराधिन होता. या विषयी शासन आता असे आदेश देत आहे की, वर (१) येथे नमूद केलेल्या दिनांक ४ डिसेंबर, १९९९ च्या आदेशामधील परिच्छेद ९ अन्वये विहित केलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात यावी :—

**तक्ता-१**

**कर्मचाऱ्याने शासकीय विश्रामगृहात वास्तव्य केल्यास / स्वतः राहण्याची अन्य व्यवस्था**

**केल्यास मंजूर करावयाचे दैनिक भत्त्याचे दर.**

अ. क्र.	श्रेणी	वेतन मर्यादा	दिल्ली, कलकत्ता, चैन्नई, बंगलोर, हैदराबाद	मुंबई	देशातील/राज्यातील 'अ' वर्ग शहरे	देशातील/राज्यातील 'ब-१' वर्ग शहरे	अन्य स्तंभात समाविष्ट नसलेली शहरे/गावे
१	२	३	४	५	६	७	८
१	प्रथम श्रेणी	रुपये अ) १६४०० व अधिक ब) १००००-१६३९९	रुपये २६० २३०	रुपये १९५ १७५	रुपये १६० १४०	रुपये १३० ११५	रुपये १०५ ९५
२	द्वितीय श्रेणी	अ) ८५००-९९९९ ब) ६०००-८४९९ क) ४५००-५९९९	२३० २०० १७०	१७५ १५० १३०	१४० १२० १०५	११५ ११० १०५	९५ ९० ८५
३	तृतीय श्रेणी	क) ४५०० पेक्षा कमी	१२५	१२०	१००	१००	८०

तक्ता-२

अनुसूचित दर आकारणाच्या हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास मंजूर करावयाचे दैनिक भत्त्याचे दर

अ. क्र.	श्रेणी	वेतन मर्यादा (रुपये)	दिल्ली, कलकत्ता, चैन्नई, बंगलोर, हैदराबाद	मुंबई	देशातील/राज्यातील 'अ' वर्ग शहरे	देशातील राज्यातील 'ब-१' वर्ग शहरे	अन्य स्तंभात समाविष्ट नसलेली शहरे/गावे
१	२	३	४	५	६	७	८
१	प्रथम श्रेणी	रुपये अ) १६४०० व अधिक ब) १००००-१६३९९	रुपये ६५० ५०५	रुपये ६५० ५०५	रुपये ५२५ ४०५	रुपये ४२५ ३३०	रुपये ३३५ २२५
२	द्वितीय श्रेणी	अ) ८५००-९९९९ ब) ६०००-८४९९ क) ४५००-५९९९	५०५ ३८० २४५	५०५ ३८० २४५	४०५ ३०५ १९५	३३० २५० १६०	२२५ २०० १३०
३	तृतीय श्रेणी	क) ४५०० पेक्षा कमी	१२५	१२५	१००	८५	६५

टीप:—(१) वर नमूद केलेली " अ " आणि " ब-१ " शहरे ही स्थानिक पूरक भत्त्याच्या प्रयोजनार्थ केलेल्या शहरांच्या वर्गीकरणाप्रमाणे राहतील. स्थानिक पूरक भत्त्याच्या मंजूरीसाठी निम्न वर्गीकरण प्राप्त झालेल्या काही शहरांचे जुनेच वर्गीकरण अनुसरण्याविषयीची सवलत दैनिक भत्त्याच्या मंजूरीसाठी लागू असणार नाही.

(२) हॉटेल वास्तव्यासाठी दैनिक भत्त्याची मागणी करतांना शासकीय कर्मचाऱ्यास हॉटेलमध्ये राहण्याचा/ राहण्याचा व जेवणाचा आलेला प्रत्यक्ष खर्च, सर्वसाधारणपणे अनुज्ञेय असलेल्या दैनिक भत्त्याच्या रकमेपेक्षा अधिक आहे, हे दर्शविणारी एकच पावती सादर करावी लागेल.

२. शासन असाही आदेश देत आहे की, शासकीय कर्मचारी/अधिकारी त्याच दिवशी दौऱ्यावरून मुख्यालयाी परतला असेल तर अशा प्रकरणी दौऱ्याचे ठिकाण लक्षात न घेता त्यास तक्ता-१ मधील स्तंभ-८ येथे दर्शविलेल्या किमान दराने दैनिक भत्ता मंजूर करण्यात यावा.

३. दैनिक भत्त्याच्या दरांमध्ये सुधारणा केल्यामुळे होणारा अतिरिक्त खर्च हा, प्रवास खर्च ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची घालण्यात येतो, त्याच लेखा शीर्षाखाली मंजूर अनुदानातून खर्ची घालण्यात यावा.

४. दैनिक भत्त्याबाबतच्या इतर तरतूदी आहेत तशाच अंमलात राहतील.

५. हे आदेश दिनांक १९ जून २००६ पासून अंमलात येतील. परंतु १९ जून २००६ पूर्वी सुरु झालेला दौरा दिनांक १९ जून २००६ रोजी वा त्यानंतर संपला असेल तर अशा प्रकरणी दैनिक भत्त्याचे नियमन, हे आदेश अंमलात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार अथवा आदेशानुसार केले जाईल.

६. मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ मधील या संबंधातील सध्याच्या तरतूदी या आदेशाच्या मर्यादेपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या आहेत असे समजले जावे. ह्या नियमांना औपचारिक दुरुस्ती यथावकाश करण्यात येईल.

७. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ([www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)) वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०६१९१३२७१३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नसीमा म. शेख)  
शासनाच्या उप सचिव.

प्रति,

- महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
- महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
- महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
- राज्यपालांचे सचिव
- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
- मंत्रालयीन सर्व विभाग,
- सर्व विभागीय आयुक्त,
- मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- \*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
- \*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली,
- संचालक, लेखा व काषागारे, मुंबई.
- मुख्य लेखा वरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई.
- उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- वित्त विभागातील सर्व कार्यासने,
- निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५

\* पत्राद्वारे